



प्र॒ञ्जन आपला,
उत्तर आपलेच.

प्रैन आपला,
उत्तर आपलेच.

© प्रयास, २००२

प्रयास

एच. आय. व्ही. / एड्स माहिती व सल्ला केंद्र,
अमृता क्लिनिक, डेक्न जिमखाना,
संभाजी पूल कोपरा. कर्वे रोड, पुणे - ४११ ००४.
फोन - २५४४ ९२३० / २५४२ ०३३७
ई-मेल : prayashealth@vsnl.net
वेबसाईट : www.prayaspune.org


प्रथम आवृत्ती : जुलै २००२

द्वितीय आवृत्ती : सप्टेंबर २००४

किंमत रु. २५/-

या पुस्तकातील साहित्याचा व्यावसायिक सोडून इतर कोणत्याही कारणासाठी जितका जास्तीत जास्त उपयोग होईल तेवढा हवाच आहे. तेव्हा या पुस्तिकेचा
निःसंकोचपणे वापर करा. असं करताना जर आम्हाला कळवलंत तर अधिक चांगलं.

कोणताच प्र०जा, समस्या, अडवण घाबरवून टाकणारी नसते.



त्या प्र०जातून निर्माण होईल
अशी गुंतागुंतीची शक्यताच
आपल्याला हादरवून टाकते.

खरं तर, आपण
प्र०जाला उत्तर शोधत नसंतोच.

आपण
त्या 'कदाचित' होणाऱ्या गुंतागुंतीच्या
विचारांनी भिऊन जातो.

क्षणभर थांबा ...


आपल्याला हे पुस्तक
वाचावं वाटतंय का?

कदाचित
आपण आता
हे वाचण्याच्या मूळमध्ये नसलात

तर आपण
पुळ्ठा केळ्हातरी भेटूयात.

काढी हरकत नाढी.





डॉक्टरांनी

“आपल्या रक्ताची तपासणी
करून घ्या,”

असं आग्रहानं सुचवलं.



आपल्या रक्ताची तपासणी झाली.
एकदा...


खात्री करून घेण्यासाठी
पुळ्हा एकदा...

निष्कर्ष आला की...

आपल्याला एच.आय.व्ही.ची म्हणजे
एड्सच्या रोगजंतूंची
लागण झालेली आहे.



पहिल्यांदा
निष्कर्षावर विश्वासव बसेना....
शक्यव नाही....
खोटा असेल रिपोर्ट




निराश झालो
राग आला खूप
..... सगळ्याचाव !
दुःख झालं.... रागापेक्षा
इतर कशाहीपेक्षा खूप जास्त..... खूपच....

सावरायचं ठरवल्यावर
सावरलो.....

अगदी निश्चित.





ठरवलं.....

ठरलं !!

आनंदानं, उमेदीनं जगायचं !

निश्चित.

आपल्या सुखदुःखात
वाटेकरी असणाऱ्या
प्रेमाच्या, जवळच्या माणसांसाठी
आणि.....



आपल्यासाठीही !!

विचार करू लागलो.

प्र॒ज्ञाला धीरानं तौँड देण्याची
तयारी करू लागलो....

कोण मला मदत करू शुक्रेल?

योव्य..... आपुलकीनं.... विश्वासानं?

डॉक्टरांची, सल्लागाराची
मदत आपण घेऊया.





प्रळाला
धीरानं तोँड घायचं.....
सामोरं जायचं.....
हिंमत घरायची.....

म्हणजे नक्की काय करायचं?



प्र॑ज आपला एकट्याचा आहे?

नाही.....

आपल्यासारख्याच

अनेकांचा आहे.

नव्हीच...



आपण एकत्र येऊ.....

एकमेकांना मदत करू....

आपण 'एकटे' नाही.... दिलासा घेऊ आणि घेऊ
जगभर संशोधन होतंय, ते जाणून घेऊ....

डॉक्टरांची, सल्लागारांची मदत मिळेलच.

तर.....

उमेदीनं जगताना

आता सर्वात महत्वाची गोष्ट


म्हणजे स्वतःची काळजी....




का घ्यायची स्वतःची काळजी?
 आपली प्रकृती चांगली ठेवण्यासाठी...
हे सर्वात महत्त्वाचं
 आपल्यामुळे इतरांना
 लागण होऊ नये म्हणून....
 हीच आपली इच्छा आहे....
 आणि याही पुढे जाऊन
 आपल्यासारख्याच इतरांना मदत करण्यासाठी.
कारण हे प्र०,
हे दुःख
आपल्याला समजत.




चांगल्या आरोऱ्यासाठी सर्वांनीच कराव्यात
आपण आवर्जून करायलाच हव्यात अशा गोष्टी




आहार




पुरेसा व्यायाम



विश्रांती



रोजवं काम
शक्य तितकं,
सहजपणानं
निश्चितवं करावं....




त्यामुळे आपलं मन रमेल.
आर्थिक आधारही मिळेल,
तोही महत्वाचा आहे.



सिगारेट, तंबाखू, दारु, इतर नशीले पदार्थ,
यांसारखी व्यसने निश्चित हानीकारक आहेत.
ती आपण टाळायला हवीत.


कदाचित हे तुम्ही करत असालही....

हे वाचताना
कंटाळा आला असेल
तर
थोडसं विषयांतर करायचं?




दोन कॉफीचे मगूज एकमेकांशी
गप्पा मारत होते.
तेव्हा पहिला मग दुसऱ्याला
काय म्हणाला असेल?
तो म्हणाला, “काय ‘मग’ कसं काय?”
त्यावर दुसरा पहिल्याला म्हणाला....
“हा विनोद मी ‘मगा’ शीर्च केला होता....”

स्नेहीसोबत्यांशी गप्पा मारऱ्या.
त्यामुळे मनावरचा ताण हलका होतो.



काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी.



हात व नरेखे यांची
स्वच्छता राखणं.


पिण्यासाठी पाणी पाच
मिनीटे उकळून घ्या.
गार करा. नंतरच वापरा.



उघड्यावरचं अन्न शक्यातो टाळणं.



घराबाहेर जाताना
नाकाला फडकं गुंडाळावं.
धूर, धूळ, प्रदूषणापासून
काही प्रमाणात तरी
बचाव होऊ शकतो.



मच्छरदाणी वापरावी,
डासांमुळे उद्भवणारा
मलेरिया टाळता येईल.

आतापर्यंत आपण
आपल्या नेहेमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेत असाल.

एच. आय. व्ही. या विषयात
अभ्यास आणि अनुभव असलेले
आपले विश्वासाचे डॉक्टर कोण
ते त्यांच्या मदतीने निश्चित करूया.




आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेताना ठोन गोष्टी लक्षात असूघात -

१. हा सल्ला मानायचा आहे, त्यानुसार वागायचं आहे
हे मनाशी नव्ही करा. पक्कं करा.
२. डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास ठेवा.
स्वतःचे प्र०ज्ञ त्यांना मोकळेपणानं विचारा.



डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार
काही तपासण्या कराव्या लागतील.
त्यातून,

- आजाराची तीव्रता किती ते समजेल.
- क्षय किंवा इतर आजार ह्यासोबत असले तर ते लक्षात येतील.
- औषधांची योव्या निवड करणे शक्य होईल.



डॉक्टरांनी सांगितलं तर औषधोपचार सुरु करावे लागतील.

एच.आय.व्ही. शरीरातून पूर्णपणे काढून टाकणारी औषधं
अजूनपर्यंत तरी उपलब्ध नाहीत.

यण आजार वर्षानुवर्ष आटोक्यात ठेवू शकतील
अशी अनेक औषधं आता मिळतात.

मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार
जसे आपण बरे करू शकत नाही,

तरीही काबूत ठेवू शकतो,
तसाच हा आजार समजायला हुरकत नाही.

औषधं मात्र नियमित आणि सातत्याने
द्यायला लागणार आहेत.

त्याबदलचा निर्णय पूर्ण विचाराने आणि योव्या सलामसलतीनंतरच घेऊया.



एच. आयू. व्ही. मुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
त्यामुळे इतर काही आजार होण्याची शक्यता जास्त असते.




त्यावर लक्ष ठेवायला हवं.

एच. आय. ठ्ही. सह चांगलं जगायचं, तर....


१) डॉक्टरांचा सल्ला



२) वेळोवेळी आवश्यक तपासण्या



३) नियमित औषधे



४) आनंदी, काळजीमुक्त मन



५) आर्थिक व इतर नियोजन

हे सगळं करायला हवं.


घरातल्या इतर कुणाला-मोळ्यांना, लहान मुलांना,
बायका-पुरुषांना अगदी कुणालाही
तुमच्यामुळे लागण होण्याची शक्यता नाही.



स्पृश करणे, एकत्र जेवणे,
लहान मुलांना भरवणे,
त्यांचे लाड करणे, मुके घेणे या कशातूनही लागण होतच नाही.



नवरा बायकोतल्या संबंधांची गोष्ट वेगळी
त्याबदल आपण नंतर बोलूच.



तरीही

अगदी अपवादात्मक परिस्थितीत,
एच. आय. व्ही. ची लागण असलेल्या व्यक्तीची
उलटी, रक्त, लघवी, जुलाब सांडलेले असेल
तर, सफाई करताना

प्रथम त्यावर ब्लिंगिंग पावडर,
किंवा

त्याचे द्रावण पसरा

५-७ मिनिटे जाऊद्यात.

नंतर सफाई करा.

पाळीच्या वेळी वापरलेली कापडे वा सॅनीटरी पॅड या द्रावणात बुडवून ठेवा,
ती निर्जतुक होतील. नंतरच ती धुवावीत वा त्यांची विल्हेवाट लावावी.


लॅंगिक संबंधांचं काय?

एच. आय. व्ही. ची लागण असणाऱ्या व्यक्ती
लॅंगिक सुख निश्चित घेऊ शकतात.

लॅंगिक संबंधांचे वेळी
निरोधचा योग्य प्रकारे वापर करणे
अतिशय आवश्यक आहे,

महत्वाचं आहे.

निरोध कसा वापरावा
हे जर आपल्याला माहिती
नसेल तर ते शिकून घेऊया.



निरोध कसा वापरावा



निरोधचे पाकीट काळजीपूर्वक उघडा.



लिंगावर चढवण्यापूर्वी निरोध उलगडू नका.

(फुगवून किंवा ताणून खात्री करून घेण्याची जखरी नाही.)



निरोधचे बंद टोक घिमटीत पकडून त्यातील हवा काढून टाका.



ताठरलेल्या लिंगावर निरोध उलगडत न्या.

(संभोगात्या सुरुवातीपासून निरोध वापरायला हवा.)



संभोगानंतर वीर्य बाहेर सांडून देता निरोधमधून लिंग बाहेर काढा.

...नंतर

निरोधला गाठ मारून त्याची योव्य प्रकारे विलहेवाट लावा.

आपलं नातं फक्त लॅंगिक संभोगापुरतं कधीच नसतं.
प्रेम, आपुलकी, जिळ्हाळा,
एकमेकांची काळजी, सुखदुःखात एकत्र असणं
हे सगळंसगळं त्यात असतं.
एच. आय. ठी. च्या लागणीनं
त्यात
काहीही फरक होत नाही.



आपण होऊ घायवा नाही.

प्र॒ञ्जाना उत्तर असतातच.
आपण त्या उत्तरांपर्यंत उमेदीनं पोचायचं कसं
हाच खरा प्र॒ञ्ज!



सल्लागाराशी बोलण्यामुळे प्र॒ञ्ज
टप्प्याटप्प्याने कसे सोडवावेत
आणि पर्याय कोणकोणते
उपलब्ध आहेत, ते कळेल.

त्यातून योव्य निवड करणं आपल्याला सोपं जाईल.

कोणीच अमर पदा घेऊन आलेलं नाही.

पण एडस म्हणजे मृत्यू

अशा समजूतीनं आपण निराश होतो,
तसं होण्याची गरज नाही.




हे जग आपलं सर्वांचं आहे.

आपण सर्वजण या जगात हवे आहोत.




प्रसन्न उमेदीनं जगू या.
स्वतःसाठी, सर्वासाठी आनंद मिळवूया.
आपल्याला हे नव्ही जमेल.
ह्या प्रयत्नांसाठी,
लक्ष लक्ष शुभेच्छा!



एड्सबदल समाजात अजून अनेक गैरसमज आहेत.

हे गैरसमजच आहेत.



ते दूर होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.

या पुस्तिकेच्या निर्मितीमधील सहभाग

संकल्पना व लेखन : डॉ. संजीवनी कुलकर्णी, डॉ. समीर कुलकर्णी

विशेष सहाय्य : डॉ. शिरिष दरक, डॉ. रीतु पंत

आतील वित्रे व मांडणी : पळवी आपटे

अक्षर जुळणी : अभय ढमढेरे

मुद्रक : मुद्रा, ३८३, नारायण पेठ, पुणे - ३०.

